

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राचाहेरील उपयोजना.
 जुलै, २००७ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर
 झालेल्या तरतूदी खर्च करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.कीओसी-२००७/प्र.क्र.६५/का.१२
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २६ सप्टेंबर, २००७.

वाचा : १) वित्त विभागाचे परिपत्रक क्र.पुरक १०.०७/ प्र.क. २३१/२००७/अर्थसंकल्प-३ दि. १० ऑगस्ट २००७ व दिनांक १० सप्टेंबर, २००७

२) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. बीयुडी-२००७/प्र.क.५०/का.७ दि. १४/९/२००७
शासन निर्णय : आदिवासी उपयोजना अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जि. पुणे, व आणि तालुक्यातील सदोबा सावळी, जि.यवतमाळ येथे माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यवसाय शिक्षणाच्या सुविधेत वाढ करणे या योजने करीता शैक्षणिक वर्ष २००७-०८ पासून शाकीय तांत्रिक विद्यालय/केंद्र सुरु करण्यास मान्यता मिळालेली असून सदर विद्यालय / केंद्र सुरु करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, हत्यारे व फर्निचर खरेदी करण्यासाठी रु. ६०.०० लक्ष निधी (अनावर्ती) व कर्मचा-यांच्या वेतनाकरीता व कायांलयीन खर्चाकरीता रु. २७.४४ लक्ष निधी (आवर्ती) उपलब्ध करून देण्याबाबतचा एकत्रीत रु. ८७.४४ लक्ष इतक्या (अनावर्ती व आवर्ती) रकमेचा प्रस्ताव विधानमंडळाच्या जुलै, २००७ च्या अधिवेशनात पुस्वणी मागणीद्वारे सादर करण्यात आला होता. सदर पुरवणी मागणी विधानमंडळात मंजूर होऊन पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतूदी वितरणाचे आदेश प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथील दि. १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले असून या योजनेच्या तरतूदी खर्च करण्याकरीता संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त ठेवण्यात आला आहे.

२. शासन आता या निर्णयाद्वारे प्रस्तावनेतोल अ.क्र. २ येथील दि. १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून बाब क्र. १६७ मध्ये नमुद केलेला एकूण रु. ८७.४४ लक्ष इतका निधी आदिवासी उपयोजनात आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जि. पुणे, व आणि तालुक्यातील सदोबा सावळी, जि.यवतमाळ येथे माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यवसाय शिक्षण सुरु करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, हत्यारे व फर्निचर तसेच कर्मचा-यांच्या वेतनाकरीता व कायांलयीन खर्चाकरीता मान्यता देण्यात येत आहे. हा निधी खालील नमूद केलेल्या केंश फल्लो प्रमाणे खर्च करण्यात यावा. सदर निधी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून त्यांनी तो तात्काळ संबंधितांना वितरीत करावा. सदर तरतूद संगणक वितरण प्रणालीद्वारे संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना वितरित करण्यात आली आहे.

योजनेचे	सप्टें-०७	ऑक्टो-०७	नोंदें-०७	टिसे-०७	जाने-०८	फेब्रु-०८	मार्च-०८
टिप्पणी	रु. २.४४	रु. २.४५	रु. २.४६	रु. २.४९	रु. २.७०	रु. ४२.६	रु. ३२.५६
	लक्ष	लक्ष	लक्ष	लक्ष	लक्ष	६ लक्ष	लक्ष

३. या बाबीवर होणारा खर्च मागणी क्र. टि. ५ मुळ्य लेखाशिर्ष :२२०३- तंत्र शिक्षण- पंचवाहिक योजनातंत्रांत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना (००) (१०३) तंत्रशाळा-राज्य योजनातंत्रांत योजना (००) (०२) माध्यमिक शालांत परीक्षा पूर्व तांत्रिक शिक्षणाचा विकास (२२०३ ०७३९) ३३- सामग्री व पुरवठा या लेखाशिर्षाखाली दर्शवावा, या निशीच्या खर्चाबाबतच्या अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक व उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच या विभागास पाठवावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ४१६/२००७/व्यय-५, दि. २७.६.२००७ तसेच अनौपचारिक संदर्भ क्र. २५७ / ०७ / अर्थसंकल्प १७, दि. १२/७/२००७ अन्वये मिळालेल्या मान्यतेनंतर निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या तेलभाईटवर उपलक्ष करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७०९२६११३९३३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांदाने,

(पि. रा. भोसले)
कायांसन अधिकारी

प्रति,

प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक,
अपर आयुक्त, आदिवासी विकास, टाणे, अमरावती,
संचालक, व्यवसाय शिक्षण, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई
जिल्हाधिकारी, पुणे, यवतमाळ.

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर
जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे, यवतमाळ.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शोडगांत, त गांडरकलडा
वित्त विभाग (व्यय-५ व अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई-३२.
सर्व सहसचिव / उपसचिव, आदिवासी विकास विभाग.
कायांसन अधिकारी, का.क्र. २, ६, व ७ आदिवासी विकास विभाग.
निवड नसनी, का.१२